treeji Translogistics Ltd.

(Formerly Known as Shreeji Transport Services [P.] Ltd.) ISO 9001: 2008 CERTIFIED | IWAY CERTIFIED | IBA APPROVED

Shreeti Krupa, Plot No. 107, Sector 19-C. Vashi, Navi Mumbai - 400 705, India T | 4074 5666 / 4074 6600 E | mumbai@shreejitransport.com

11th May, 2022

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai - 400001

Scrip Code: 540738

Sub: Newspaper Advertisement with respect to Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2022.

Dear Sir/ Madam.

Pursuant to Regulations 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisements published today i.e on 11th May, 2022 in Business Standard and Mumbai Lakshadeep regarding Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2022.

These newspaper advertisements are also being uploaded on the Company's website www.shreejitranslogistics.com.

> Navi Montoal

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully, For Shreeji Translogistics Limited


DB bad yani

Divyesh Badiyani Company Secretary & Compliance Officer

PAN No. : AAEC536028

SAC Code: 996511

CIN No. : L63010MH1994PLC077890



Chennal : T : 2680 0092 / 2680 0093 • E : chennal@shreejitrans.com Bangalore: T: 4081 2222 / 4081 2200 • E bangalore@shreejitrans.com केनरा बैंक Canara Bank 📣 Tirtiès Syndeste

POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] (For Immovable property)

Whereas: The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Issued a Demand Notice dated 02/02/2022 which was delivered to you throgh Registed/Speed Post on 03/02/2022, calling upon the Borrower/Guarantor Borrower/ Co Borrower M/s. Deeplyoti Industries, Partner/Guarantor-Mr. Mukesh Vispute, Mr. Pratik Nikumbh to repay the amount mentioned in the notice, being Ra.9,49,191.06/- (Rupees Nine Lakh Forty Thousand One Hundred Ninety One and Six Paise Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on powers conferred on him / ner under sthis 9th day of May of the year 2022.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amount of Rs.9,40,191.06/- and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of the immovable Property

Agarbatti Machine Make : Hug Tuan With all spare parts

Sd/-Authorised Officer, Canara Bank

MAHAGENCO

e-TENDER NOTICE - 018/2022-23

Following e-Tender offers are invited online from registered contractors / companies etc. are available at our website https://eprocurement.mahagenco.in

e-Tender No.	RFX No.	Particulars of Work / Supply	Estt. Cost Rs. (In Lakhs)
TN0162 BM1	3000028204	Supply of weld overlay discharge chute for coal feeder of Unit-3AOH.	48.00
TN0164 EM1	3000028194	Work of HT motor rewinding upto 1000 KW on as & when required basis at 210 MW TPS Khaperkheda	24.20
TN0166 AHP2	3000028255	Annual work contract for patrolling & maintenance of ash slurry disposal (ASP series discharge) HCSD (GEHO pump discharge) pipe lines & recovery water pipe line from pump house to Waregaon ash bund for Ash Handling Plant Unit-5,500 MW Khaperkheda TPS.	103.67

Note > Tender cost is Rs. 1,000 /- + GST.

Sd /-

Chief Engineer (O&M), MSPGCL, TPS Khaperkheda

Public Notice

Mrs. Sneha Suresh Jadhav is the member of Sonam Avenue Co. Op. Hsg. Soc. Ltd. as having flat no. 404/H, in Phase 1, flat no. 404/H, in Phase 1, Golden Nest in Sonam Avenue Co. Op. Hsg. Soc. Ltd., Mira Bhayander Road, Mira Road (E), Dist. Thane - 401105 on ownership basis and share certificate of the same flat was lost somewhere. If anyone has found it, please call on mobile no. 9870463640 within 30 days otherwise society will issue duplicate share certificate to Mrs. Sneha Suresh Jadhav. Police Complaint number 525/2021 dtd 29/04/2022 Matunga Police Thane. Matunga (E), Mumbai.

Sd/-Sneha Suresh Jadhav PUBLIC NOTICE

Our client MRS. BHARATI NANDKISHOR VICHARE is NANDKISHOR VICHARE is planning to purchase a ownership flat from MR. PANKAJ MOHAN YELVE having address Flat No.105, 1st Floor, B-Wing, Shree Shivshakti Co-operative Housing Society Ltd., Ekneth Ghadl Marg, G. D. Ambekar Marg, Parel, Mumbal- 400 012. If any person authority financial institution/benk has any objection for sale of abovementloned flat then please Inform to undersigned within 7 days of this Public Notice at following address. None of the objection will be entertained after notice period.

Place:-Mumbal Date:-11/05/2022

Sd/-Bhupendra P. Shah & Co. (Chartered Accountants) (Chararra Accountains)
301, 3rd Floor, Shivaji Nagar
CH.S. Ltd., N. M. Joshi Marg,
Lower Parel (E),
Mumbai- 400 013.
Contact No. 9082848354/
9322227078
Email id:- bps_328@yahoo.com

(R) earc

ENCORE ASSET RECONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED ("ENCORE ARC")

having Registered office at Caddie Commercial Tower, Regus Business Centre, 5th Floor, Aerocity(Dial), New Delhi - 110037 and Corporate Office at 5th Floor, Plot No. 137, Sector – 44, Gurugram - 122002 Haryana. Tel No +91,124 - 4527200. http://www.encorearc.com/

E-AUCTION CUM SALE OF PROPERTIESSale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers and Guarantors that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured creditor

8r. Vo.	Name of Borrower/Co-Borrower/ Guarantor	Trusi Name	Immovable Secured Assets	Total Outstanding	Earnest Money Deposit (EMD)	Details for NEFT/RTGS	Reserve Price	Type of Possession
0.40	M/s. Mahalaxmi Ginning & Pressing through its partner 1- Shri Raju Kaluram Agrawal (Since Deceased through its Legal Heirs) 2- Mrs. Jyotsna Raju Agrawal	EARC- Bank- 020- Trust-	All that piece and parcel of factory land and building at Gat No.496/2 admeasuring (H 1-20R) 12000.00 Sq. Mtr. (B/up 959.159 Sq. Mtr.) of Bodwad Chikhall Road, Dist. Jalgaon owned by Mahalaxmi Ginning and	Rs.9,15,24,094/- as on 31.08.2021 and further interest at contractual rate till recovery and other	3,91,000/-	Beneficiary Name- EARC BANK 020 TRUST	39,00,888/-	Physical possessio
	Guarantor's- 1) Mr. Raju Kaluram Agrawal (Since Deceased through its legal heirs	Scheme- JPCB	Pressing which is bounded as under:- East – Road	costs, charges etc		Account Number- 57500000341828	Details (Encumbran	
	Mr. Kallash Rajaram Badgujar Mrs. Jyotsna Rajendra Agrawal Mir. Harish Bhagwandas Khatri Mr. Arvind Bhavarial Zabak,		West- Gat no. 436/1 North- Gat no. 436/1 South- Road			IFSC Code- HDFC0001720	property bea AO:- Departm Tax- Rs. 79	et known to ent of Sale:
2)	Account No. 1- M/s. Omkar Enterprise & Transporting through its prop. Mr. Ramesh Shrimantappa Gourshete (Borrower), (Guarantor & Mortgagor)- 1) Mrs. Valshall	Bank- 020-	All that piece and parcel of the Ground floor shop area admeasuring 111.943 Sq mtrs of plot no. 13 out of Gat no. 53 of Pimprala Shivar, within the vicinity of Jalgaon Municipal Corporation, Jalgaon Taluka and Distr.	Rs. 2,14,38,750/- as on 23.01.2022 and further interest at contractual rate till recovery and other costs,	7,89,000/-	Beneficiary Name- EARC BANK 020 TRUST	78,00,000/-	Symbolic possessio
	Ramesh Gourshete, 2) Mr. Basweshver Prabhakrao Dama, 3) Mr. Prabhakar	Scheme- JPCBL	Jalgaon owned by M/s. Omkar Enterprise & Transporting through its prop. Mr. Ramesh	charges etc		Account Number- 57500000341828	Details (of other
	Tryambakrao Dama Account No. 2- Mr. Ramesh Shrimantappa		Shrimantappa Gourshete. The boundaries are as under:-			IFSC Code- HDFC0001720	Encambran property bes	ces on the
	Gourshete (Borrower), Mrs. Vaishali Ramesh Gourshete (Co-borrower), (Guarantor & Mortgagor)- 1) Omkar Enterprise & Transporting through its Prop. Mr. Ramesh Shrimantappa Gourshete, 2) Mr. Basweshyer Prabhakrao Dama, 3) Mr. Prabhakar Tryambakrao Dama		On or Towards East: Marginal Space & Plot no. 14 On or Towards West: Marginal Space & Plot no. 12 On or Towards North: Open Space & Plot no. 10 On or Towards South: National Highway No. 6	Rs. \$1,23,725/- as on 2.01.2022 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc			AO:- Not	
3)	Mr. Sachin Ramchandra Kukade (Borrower) Guarantor:-	Bank- 021-	All that part and parcel of property bearing Godown No. B-5, B-6 & B-15 totally admeasuring area 30.94 sq. meters on basement floor in the building known as "Shrishaliva Sahanivas" constructed on bearing sanoli T	Rs. 29,39,873/- as on 30.12.2021 and further interest at contractual rate till recovery	1,38,900/-	Beneficiary Name- EARC -BANK — 021 -Trust	13,00,880/-	Physical possessio
	Mr. Ajay Ramesh Khilare Mr. Prashant Prakash Suryawanshi	Trust- Scheme-	P Scheme No. 2, Final Plot 17, (peth Bhag CTS no. 1008/4A, 1008/C & 1008/4B) situated at Sangli Tal -	and other costs, charges etc		Account Number- 57500000338515	Details o Encombran	
		KAIJS	Miraj, Dist- Sangli within the limits of sangli miraj & Kupwad city corporation			IFSC Code- HDFC0001720	property bea	et knowe to
	M/s. Neelraj Constructions through its partners Mr. Pankaj Suhas Khachane & Mrs. Leena Pankaj Khachane (Borrower)	BANK- 020-	Lot no. 1- All that First Floor East-North comer Flat admeasuring 30.669 Sq. mtrs. having its Built up area 42.92 Sq.mtrs. of plot No.9 of Survey No.468/18 / 1 of Mehrun, within the limits of Jalgaon Municipal	Rs. 4,31,06,480/- as on 14.06.2021 and further interest at contractual rate till recovery and other	2,25,000/-	Beneficiary Name- EARC BANK 020 TRUST	22,50,000/-	Physical Possessio
	Guarantors- (1) Mr. Vitthal Dagadu Kolhe	TRUST- Scheme-	Corporation, Jalgaon, Taluka and Dist. Jalgaon owned by Vitthal Dagadu Kolhe. The sald portion is bounded as	costs, charges etc			Account Number- 57500000341828	Details o
	(2) Mr. Sunii Laxman Nerpagar (3) Mr. Bhusahan Vishnu Kolhe (4) Mr. Pankal Suhas Khachane	JPCB	under:- On or towards East- Marginal Space, On or towards West- Stalrcase, On or towards North- Marginal Space, On ortowards South- Marginal space			IFSC Code- HDFC0001720	property bes AD:- Not	t known to
	(5) Mrs. Leena Pankaj Khachane (6) Lata Dnyandeo Sarode (7) Mr. Bhushan Dnyandeo Sarode		Lot no. 2-All that piece and parcel of First Floor Southern side residential hall admeasuring 56.602 Sq. mbrs. having its Bullt up area 79.25 Sq.mtrs. of plot No.9 of Survey No.468/18/1 of Mehrun, within the limits of Jalgaon		3,76,200/- 2,66,000/-	Beneficiary Name- EARC BANK 020 TRUST Account Number-	37,52,000 /-	Physical Possessio
			Municipal Corporation, Taluka and Dist. Jalgaon owned by Vitthal Dagadu Kolhe. The sald Portion is bounded as under: On or towards East: Marginal Space, On or towards West: Marginal Space, On or towards North: Flat, On or towards South: Marginal Space			57500000341828 IFSC Code- HDFC0001720	Details of Entembrand property bes AD:- Not	tes on the t known to
		71 10	Lot no. 3- All that piece and parcel of First Floor West- North corner Flat admeasuring 36.333 Sq. mtrs. having its Built up area 50.87 Sq. mtrs. of plot No.9 of Survey			Beneficiary Name- EARC BANK 020 TRUST	26,50,000/-	Physical Possessio
			No.468/1B/1 of Mehrun, within the limits of Jakgaon Municipal Corporation, Taluka and Dist. Jakgaon owned by Vitthal Dagadu Kolhe. On or towards East: Staircase, On or towards West: Marginal Space, On or towards North: Marginal Space, On or towards North: Marginal Space, On or towards South: Hall			Account Number- 57500000341828 IFSC Code- HDFC0001720	Details of Encumbrance property bes AO:- Not	ces on the t known to
		5	Lot no. 4-All that piece and parcel of Second Floor West- South corner Flat and East South Corner Flat admeasuring 56.602 Sq. mtrs. having its Built up area 79.25 Sq.mtrs. of plot No.9 of Survey No.468/18/1 of		3,45,000/-	Beneficiary Name- EARC BANK 020 TRUST	34,50,000/-	Physical Possessio
			Mehrun, within the limits of Jalgaon Municipal Corporation, Taluka and Dist. Jalgaon owned by Vitthal Dagadu Kolhe. On or towards East Marginal Space, On or towards West Marginal Space. On or towards North:			Account Number- 57500000341828 IFSC Code- HDFC0001720	Defails of Engandrant	ens on the
5)	SSN Promoters & Builders Pvt Ltd. (Borrower)	EARC- BANK-	Flat , On or towards South: Marginal Space All that piece and percel of Land Property located to the at northern Side of Gat No. 313 part admeasuring 3 H-05R Le. 30,500 Sq. Mtr. along with all the NA plots by the order	Rs. 4,58,85,948/- as on 27.10.2021 and further interest at	27,50,000/-	Beneficiary Name- EARC BANK 020 TRUST	AD:- Not 2,75,00,000/-	_
	and 1) Mr. Hemant Vasantial Redasani; 2) Mr. Rajesh Prafulla Chordia;	020- TRUST- Scheme-	dated 28.09.2017 the use of the said property is converted in to Non Agricultural Residential use property and	contractual rate till recovery and other costs, charges etc		Account Number- 57500000341828	Details (• CONTRACTOR
	3) Sushii Shyamsundar Nawai; 4) Mr. Nitin Vasantiai Redasani; 5) Mr. Sanket Suresh Patii; ("Guarantors)	JPCB	Assistant Director of Town Planning Jalgaon has approved proposed lay out for demarcation and as per said lay out above land is converted and curved out /proposed to be converted and curved out in to 60 Non agriculture use plots. Said entire property is located to the northern side of Gat No. 313 Part. All proposed plot number 1 to 60 total plot area of all proposed plots admeasuring 16287.98 Sq. Mtr. situated within the village limits of Umale, Tal. & Dist. Jalgaon (MH). Northern side land property of Gat no. 313 part is bounded as under-	96 2209		IFSC Code- HDFC0001720	Encumbran property bed AO:- Not	st known to
(B)	Account No. 1- M/s. Meera's Construction	EARC-	Towards East- Road, Towards West- Gat no. 313/2 and Devhari Umala Road, Towards North- Devhari Umala Road, Towards South- Gatno. 314 and Gatno. 313/2 All that Pieces and parcel of Land or ground	Rs. 4,54,11,600/-	36,90,000/-	Beneficiary Name-	3,69,00,000/-	- 2004 - XMIXXX
•,	through its proprietor Mr. Vipul Rajendra Shah (Borrower)	Bank- 022- Trust- Scheme-	admeasuring H.O.23 Ares out of Larger Land admeasuring H.1=19.1 Ares with Bungalow No. 1 and 2 constructed thereon totally admeasuring 24000 sq. ft. situated, lying and being at village Varsoli, Taluka Maval		30,30,080;-	TRUST Account Number-	o _i najaojana	Symbolic possessio
	Account no. 2- M/s. Meera's Resort through its proprietor Mr. Rushabh Vipul Shah (Borrower) & Mr. Vipul Rajendra Shah CoBorrower	Bharat Bank	In the Group Grampanchayat of Varsoll, panchayat Samiti of Pune Zilia Parishad in the Registration Sub District Maval, District Pune - 410403 owned by Mr. Vipul Rajendra Shah, butted, and bounded as follows: On the East: Gat No. 146, On the West: Road, On the North: Gat No. 146 (Part), On the South: Part of Gat No. 147	Rs. 2,74,63,6684- as on 28.06.2021 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc		57500000338682 IFSC Code- HDFC0001720	Details of Encumbran property bes A0:- Not	ces on the st known to

Place for Submission of Bids and Place of Auction | E auction Web-Site For Auction

A bidder shall participate in the online auction by making an application in the prescribed format which is available along with the offer document on the website address mentioned herein above. Online bidding A Didder state participate in the offinise state of the s the prescribed Bid document/Tender document. The Authorized officer reserve the right to reject any/all bids without assigning any reasons. The details related to Encumbrance, if any, with respect to the above mentions

6 Time of Inspection

roperties are given under terms and conditions as provided in Encore ARC's website i.e. <u>http://www.encorearc.com/</u>. All payments including EMD to be made by way of NEFT / RTGS as per details mentioned above.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Encore ARC's website i.s. http://www.encorearc.com/.
Interested bidders may contact Authorized officer of Encore ARC on Mobile No. 9930171113/ 9993021940 or diametricache: may contact Authorized officer of Encore ARC on Mobile No. 9930171113/ 9993021940 or <a href="mailto:diametricache: may contact Authorized officer of Encore ARC on Mobile No. 9930171113/ 9993021940 or <a href="mailto:diametricache: diametricache: diametricac

https://sarfaesi.auctiontiger.net

Prakash choudhary, +919712668557

Place: Gurugram Date: 10.05.2022

00 00

Contact Persons with Phone Nos.

SD/- Authorized Officer

10 a.m. - 6 p.m.

From 12.05.2022 to 28.05.2022

OSBI

STATE BANK OF INDIA

CORPORATE CENTRE, STATE BANK BHAWAN, MADAME CAMA ROAD, MUMBAI - 400023

It is brought to Notice of shareholders that pursuant to split of face value of SBI share from Rs.10 Into Re.1, share certificate(s) issued by the Bank, bearing face value of Rs.10, have ceased to be valid with effect from 22nd November 2014. A notification was published in the Gazette of India on 05.11.2014, in this regard. Accordingly for all purposes, shares details given in this notice are of Re.1 face value share certificate(s). Notice is hereby given that the share/ bond certificate(s) for the undermentioned securities of the bank has/have been lost/mislaid with/without duly completed transfer deed (s) by the registered holder (s)/holder(s) in due course of the said share/bond and they have applied to the bank to issue duplicate share/bond certificate(s) in their name. Any person who has claim in respect of the said share/ bond should lodge such a claim with the Bank's Transfer Agent M/S Alankit Assignments Limited, 205-208, Anarkali Complex, Jhandewalan Extension, New Delhi -110055 (email id sbi.lgr@alankit.com) within 7 days from this date, else the bank will proceed to issue duplicate share/bond certificate(s) without further information.

STATE BANK OF INDIA

SR.	FOLIO	NAME OF THE HOLDER (S)	NO. OF	CERTIFIC	ATE NO[S].	DESTRICT	TVE NO(8)
No.			SHARES	FROM	то	FROM	то
1	02661100	RAVINDRA GANGARAMJI BHUSARI	600	207311	207311	7451140351	7451140950
2	01640712	SOW VIJAYA MURLIDHAR MALPANI	500	147536	147536	7420419441	7420419940
3	02542561	PARVEZ ASPANDIAR COLAH	500	199846	199846	7447224991	7447225490
4	02542562	PERIN PARVEZ COLAH	500	199847	199847	7447225491	7447225990
5	07107337	SENTHIL KUMAR T	800	230074	230074	7460911171	7460911970
6	07514317	SANTOSH DAVE	140	6314362	6314362	8060980888	8060981027
7	07128834	KANCHAN SINGH	250	239502	239502	7465050071	7465050320
В	02661101	NARENDRA GANGARAMJI BHUSARI	600	207312	207312	7451140951	7451141550
9	00805925	"BINOD KUMAR SHWETA SUMAN"	630	64574	64575	7388862291	7388862920
10	07509084	SOHANLAL SHARMA	140	6309146	6309146	8059836333	6059636472
11	02583174	SOHANLAL SHARMA	500	14738	14738	7374812171	7374812670
12	02695258	"SUNEET BAGAI"	500	209006	209006	7451995341	7451995840
13	02452864	AJINDER SINGH	500	194791	194791	7444590641	7444591140
14	01293388	TANUSRI BAUL	500	127991	127991	7410365661	7410366160
15	02002609	JAWAHAR LAL MALHOTRA	670	167908	167909	7430806161	7430806830
15	02002611	SANLIAY MALHOTRA	670	167910	167911	7430806831	7430807500

Shreeji

upon stock split (record date 21.11.2014).

Place: Mumbal

Date: 11.05.2022

Date: 10th May, 2022

SHREEJI TRANSLOGISTICS LIMITED

NO. OF SHARES: 8000

NO. OF S/CERTS: 19

General Manager

(Shares & Bonds)

CIN: L630106H1994PLC077890 Nevi Mumbei- 400705. | Phone: (022) 40746666/ 40746600

Websits: www.shreejtranslogistics.com | Emisti: info@shreejtransport.com | EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

				(INR in Lakha
Sr. No	Particulars	Quarter ended 31st Merch, 2022 (Audited)	Quarter ended 31st December, 2021 (Unaudited)	Year ended 31at March, 2022 (Audited)	Year ended 31st March 2021 (Audited)
1.	Total Income from Operations	4526.27	4427.14	16657.78	10948.50
2.	Net Profit / (Loss) for the period before Tax and Exceptional items	233.45	274.30	986.06	(87.20)
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax, after Exceptional items	295.24	274.30	1225.52	(87.20)
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax and Exceptional Items	261.80	190.14	918.90	(102.66)
5.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	25-5	_	2193.37	1379.30
6.	Paki-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1048.25	1048.25	1048.25	1048.25
7.	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs. 10/- each)	2.50	1.81	8.77	(0.98)

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 10th Mey, 2022. The Statutory Auditors of the Company have conducted audit of the above Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022. The above results are prepared under Indian GAAP as the Company was listed on SME platform of BSE Limited as on 31st December, 2021 and migrated to Main Board of BSE Limited on 17th January, 2022. Ind AS

will be applicable from 1st April, 2022. Comparative figures for the quarter ended 31stMarch, 2021 are not provided since the Company was listed on SME platform of BSE Limited as on 31st December, 2021 and migrated to the Main Board on 17th January, 2022 and was required to prepare and publish half yearly results only instead of quarterly results upl

30th September, 2021. The figures for the quarter ended 31st March, 2022 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended 31st March, 2022 and the published unaudited year-to-date figures upto the fillrid quarter ended on 31st December, 2021, which were subjected to Limited Review by Statutory Auditors.

The above is an extract of the detailed Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and bosure Requirements) Regulations, 2015. The full set of Consolidated and Standalone Results for the quarter and year ended 31st March, 2022 are available on the Stock Exchange website (www.bselndla.com) and on the Company's website (www.shree]translogistics.com).

6. Information of Standalone Audited Financial Results of the Company are as under:

(INR In Lakhs)

Quarter Quarter Year ended 31st **Particulars** 31st March. December, 31st March, 31st March 2022 2021 (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) 16372.37 10823.39 1. Revenue from operations 4385.06 274.30 1182.57 (95.91) Profit before tex 263.57 3. Profit for the period (109.23)886.75

For Shreeji Translogistics Limite Place: Nevi Mumbal

Wholstime Director, DiN: 00269109

सार्वजनिक सूचना मी आपणांस झां सूचनेदारे कळतु इच्छितो की माझे बढील लॉरेन्को मिगेल मॉन्टेरो उर्फ मायकल मॉन्टेरो उर्फ मायकल मॉन्टेरीयो आधार क्र. ८३५४८३७९३७३१ iक २८/ ६/२०२१ रोजी निघन झाले त्यांची पत्नी व माझी आई लुर्डिना मायकल मॉन्टेरो ही माझ्या विदलांच्या नावे असलेली मालमत्ता शैक्स व देखमालीये बील स्वइच्छेने माझ्या नावे इस्तांवर करत आहे. खाली नमूद केलेल्या गोष्टी माझ्या नार्व करण्यासाठी विनंदी करत आहे.

१) पर्लेट क्र. ६०३, नवी सर्लीमाता यशोधरा नगर रहिवाशी एस.आर.ए. को. ऑ. हॉ. सोसायटी मुर्या., CTS No. E/88/10, २० वा रस्ता, खार (प.), गुंबई ४०००५२. २) शेकर्स सर्टीफिकेट क्र. ००००४० मेम्बर रजि. नं Annex II No. 62, एकूण शेयर्स – ५ ३) देखमालीची बील (maintenance Bill) ारील प्रकरणात कोणालाही हरकत असल्यास त्यांनी तोसायटी कार्यालयात संपर्क साभावा. धन्यावाद.

मरवीन डॉमिनीक मॉन्ठेरी मालाङ (प.), मुंबई - ४०० ०९५ दिनांक : १९/०५/२०२२ मो. 088795 00599

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the Certificate(s) for Equity Shares Nos. 31: of BRITANNIA INDUSTRIES LTD., Foli No. 115876836 to 115877150 standing In the name(s) of KUSUMBE KANTIBHAI PATEL have been lost of mislaid and undersigned has/ have applied to the Company to issue Duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim i respect of the said shares should lodg such claim with the Compeny at it registrar address 5/ 1 A Hungerford Street, Kolkata, West Bengal, 700017 within one month from this date else the Company will proceed to issue duplication Certificate(s).

KUSUMBEN KANTIBHAI PATEI Mumbai Date: 11/05/2022

नमुना क्र. ७५

करणार आहेत:-

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग,

वरळी, मुंबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1114 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः Mumbai Cha Chintamani Ganeshutsav Samaj Kalyan Charitable Trust ..बाबत

Sachin Mohan Shetty .. अर्जदार सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा
- न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत य कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अज्ञा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून वौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालावाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०६/०५/२०२२ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

B 3i Infotech

३ आय इन्फोटेक लिमिटेड

CIN: L67120MH1993PLC074411 नों वणीकृत कार्या तय : टॉवर क्र. ५, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी स्टेशन कॉम्प्लेक्स, नवी मुंबई - ४०० ७०३, महाराष्ट्र, भारत, दूर,क. : ०२२ - ७१२३ ८००० ई-मेल : investors@3i-infotech.com वेबसाइट : www.3i-infotech.com

दि. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
ф .		34.03.2022	\$5.09.2028	31.03.2022
		(लेखाप रीक्षि त)	(लेखाप रीचि त)	(लेखापरीक्षित)
ξ.	परिचालनातून महस्रूल	१७,५६३	१४,९१८	६७,७०१
۲.	कालाक्ष्मेक्ररिता निव्वळ नफा/(तोटा) (प्राधान्य भागमांडवला वरील आयएनडी एएस १०९ अंतर्गत आवश्यक अतिरिक्त व्याज प्रभार (प्रतिकात्मक) वगळता व विवेशी चलन परिवर्तनीय बॉन्ड्स (एफसीसीबीज्) व व्याजमुक्त कर्जें व करपूर्व)	(১o <i>६</i>)	(२,२१७)	(३,१७०)
3.	कालाक्षिकरिता निव्वळ नफा/(तोटा) (प्राधान्य भागभांडवला करील आयएनडी एएस १०९ अंतर्गत आवश्यक अतिरिक्त व्याज प्रभार विचारात घेतल्यानंतर, विवेशी चलन परिवर्तनीय बॉन्ड्स (एफसीसीबीज्) व व्याजमुक्त कर्जे व करपूर्व)	(५५८)	३५,६४३	(4,880)
8.	क्रपश्चातकालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक उत्पन्न व खंडित परिचालनाचा समावेश)	(390)	38,340	(4,689)
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरिताचा नफा / (तोटा) व करपश्चात अन्य सर्वसमावेशक उत्पन्न समाविष्ट)	(४५)	३४,०६८	(६,५२९)
Ę,	प्रदानित समभाग भांडवल			१६,७९४
19.	राखीव (अन्य समभाग) (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गतवर्षीच्यालेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार			(९०,६९७)
6.	मूलभूत व सौम्यीकृत उत्पन्न प्रति शेअर (६. १०/- प्रत्येकीचे) अखंडित परिचालनाकरिता	(0.23)	2.00	(88.5)
	मुलभूत व सौम्यीकृत ईपीएस (रु. १०/- प्रत्येकीचे) खंडित परिचालनाकरिता	180	0.75	
	मूलभूत व सौम्यीकृत ईपीएस (विचीय कर्जांवरील व्याजाच्या (प्रतिकात्मक) अतिरिक्तप्रभार वगळता कालावधीकरिताच्या नपयावरील)	(0.23)	8.58	(3,7,6)

अ.	तपशील	संपलेली तिमाही	संप लेली तिमाही	संपलेले वर्ष
क्र.		34.03.2022	\$5.03.2028	34.03.2022
		(लेखाप रीक्षि त)	(लेखाप रीक्षि त)	(लेखापरीक्षित)
٧.	परिचालनातुन महसूल	५,४०१	4,222	२१,२०४
ν.	कालाक्यीकरिता निव्वळ नफ / (तीटा) (प्राधान्य भागभांडवला वरील आयएनडी एएस १०९ अंतर्गत आवश्यक अतिरिक्त व्याज प्रभार विचारात घेतल्यानंतर, विवेशी चलन परिवर्तनीय बॉन्ड्स (एफसीसीबीज्) व व्याजपुक्त कर्जे व करपूर्व)	२,०८७	२७,७९२	\$85
34	करपश्चात कालावधीकरिता निव्वळनफा/ (तोटा) (अपवादात्मक उत्पन्न व खंडित परिचालनांसमवेत)	7,000	२७,७९१	583

टीप : वरील तपशील हा मेवी (मचिवाइता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे वाखल करण्यात आलेल्या दि. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या स्थायी व एकत्रित वितीय निष्कर्षांच्य (www.nseindia.com/www.bseindia.com) वर तसेच कंपनीची वेबसाइट (www.3i-infotech.com) वरही उपलब्ध

> संचालक मंडळाच्या आवेशारा ३ आय इन्टफोटेक लिमिटेडकरित

> > व्यवस्थापकीय संचालक व ग्लोबल सीईओ

थॉं म्पसन मॉन

नवी मुंबई 09.04.2022

Shreeji

श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स लिमिटेड

सीआयएनः एल३६३०१०एमएच१९९४पीएलसी०७७८९० नोंदणीकृत कार्यालयः श्रीजी कृपा, प्लॉट क्र.१०७, सेक्टर क्र.१९सी, वाशी, नवी मुंबई - ४००७०५. दुर.: (०२२)४०७४६६६६/४०७४६६००, ई-मेल: info@shreejitransport.com,

वेबसाइट: www.shreejitranslogistics.com

3 9 मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमा**ही व वर्षाकरिता अलेखापरिक्**ति एकत्रित वित्तीय निष्कर्वाचा अहवाल

				(
	संपलेली ति माडी	संपलेली तिमा ही	संपले ले व र्ष	संपलेले वर्ष
तपशील	३१.०३.२०२ २	३१.१२.२ ०२ १	३ १.०३.२० २२	39.03.2029
	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिश्वित)	(लेखापरिकात)	(लेखापरिश्वित)
कार्यचलनातुन एकूण उत्पन्न	४५२६.२७	४४२७.१४	१६६५७.७८	90986.40
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	233.84	२७४.३०	९८६.०६	(८७.२०)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर)	284.28	२७४.३०	9224.42	(८७.२०)
क्रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे	२६१.८०	१९०.१४	996.90	(१०२.६६)
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)			2,983.30	9,309.30
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	9086.24	१०४८.२५	१०४८.२५	१०४८.२५
मुळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	2.40	9.69	00.5	(0.90)

टिप: . वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीब्रारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १० मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्य सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी वरील एकत्रित आर्थिक परिणामांचे लेखापरीक्षण केले आहे.

वरील परिणाम जीएएपी अंतर्गत तयार केले गेले आहेत कारण कंपनी ३१ डिसेंबर २०२१ रोजी बीएसई लिमिटेडच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध झाली होती आणि १७ जानेवारी २०२२ रोजी बीएसई लिमिटेडच्या मुख्य मंडळात स्थलांतरित झाली होती. इंड-एएस १ एप्रिल, २०२२ पासून लागू होईल.

३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीची तुलनात्मक आकडेवारी प्रदान केलेली नाही कारण कंपनी ३१ डिसेंबर २०२१ रोजी बीएसई लिमिटे.डच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध झाली होती आणि १७ जानेवारी २०२२ रोजी मुख्य मंडळात स्थलांतरित झाली होती, आणि ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंतच्या तिमाही निकालांऐवजी केवळ सहामाही निकाल तयार करणे आणि प्रकाशित करणे आवश्यक होते

. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या पूर्ण आर्थिक वर्षाच्या संदर्भात लेखापरीक्षित आकड्यांमधील समतोल साधणारे आकडे आहेत आणि ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रकाशित केलेले वर्ष–ते–तारीख आकडे, जे वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन होते.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता तपशीलवार एकत्रित लेखापरीक्षित आर्थिक परिणामांचा एक उतारा आहे. ३ १ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता एकत्रित आणि स्वतंत्र लेखापरीक्षित आर्थिक निकालांचा संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (shreejitranslogistics.com) उपलब्ध आहे

ठिकाण : नवी मुंबई

	संपलेली ति माही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३१.∘३.२०२ २	३ १.१२.२०२१	३ १.०३.२० २२	३ १.०३ .२०२१
	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण महसूल	४३८५.०६	४४०६.४८	9 ६३७२.३७	१०८२३.३९
करपूर्व नफा कालावधीकरिता नफा	२६३.५७ २३८.१०	२७४.३० १९०.१४	99८२.५७ ८८६.७५	(९५.९१) (१०९.२३)
दिनांक : १०.०५.२०२२		श्रीजी ट्रान	सलॉजिस्टिक्स	लिमिटेडकरिता सही / – ीकांत सी. शाह

पूर्ण वेळ संचालक डीआयएन:००२६९१०९

जाहीर सूचना

श्रीमत्ती गीता दलपतभाई सुरती यांना खोली क्र.बी-१७, चारकोप(१) पुष्पम कोहौसोलि., प्लॉट क्र. ५३५ अप्तएससी-५३, सेन्टर-५, चारकोप, कांदिवली (प.) मुंबई-४०००६७ या जागेबाबत म्हाडाद्वारे वितरीत वाटपपत्र माझे अशील **श्री. पांडुरंग भिवाजी मंडलीव** यांच्याकडून हरवले/गहाळ झाले आहे. याबाबर चारकोप पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक ०७.०५.२०२ जि लापता नौंद क्र.८४८९/२०२२ अंतर्गत तका र्नोद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीस तापडल्यास किंवा कोणताही अधिकार, हक, दाव किंवा हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालीत स्वाक्षरीकर्ता **ॲड. उनेश व्ही. जाधव** यांना खोर्ल क्र.४३, प्लॉट क्र.२५३, आमंत्रण कोहौसोलि., सेक्टर 5.२, चारकोप, कांदिवली (प.), मुं**बई**-४०००६ वेथे सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत संपर्व करावाँ अन्यथा असे समजले जाईल की, वाटपपत्र ह ख़बले आहे आणि त्याकरिता त्यांचे आक्षेप त्या केलेले आहेत.

> श्री. उमेश वही. जाधव वकील उच्च न्यायालय दिनांक: ११.०५.२०२२

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public that Rajaram Shankar Bapat who is owner of Flet No. B- 402, 4th Floor, Govin Tower Co-op. Housing Society Ltd nanti Asram, Bortvali (West), M 400103 situated on the plot of land bearing CTS No. 1506 - 1507, Eksar Vilage, Boriveli Taluka,. That our client Rajaram Shankar Bapat has lost hi original of year 1992 between Salve Jagruti Builders and Filix Lobo and Agreement of year 1994 of Salye Fills Lobo and Sunil Bhebare. The indereigned advocate heraby invite claims/ objections from claimant/s or objector/s in respect of right, interest or title in the said flat within a period of 15 days from date of publication of this notice, with copies of documentar proofs to support their claim, within the period of prescribed above. If no clair and or objections is/ are received within prescribed period, my client will free to make sale the said flat.

Advocate Chandrakant 8. Kobnak Om-Shival CH8 Ltd., 1-B, Shop No. 11, Behind Tata Power House, Devipada, Bortvall (East), Mumbal - 400 088. Place: Mumbai Date: 11/05/202:

NOTICE

Notice is hereby given that our bonafide member late Mrs. Nalini Suresh Pathak & Mr. Suresh Sudhir Pathak have lost original ahare certificate issued by the Charkop Peval Co-Operative Housing Society Ltd. of Shop Number 02, Ground Floor in Charkop Payal Cooperative Housing Society Ltd. Sector number 2 Charkop Kandivali west Mumbai 400067 and therefore Mr. Suresh Sudhir Pathak has applied to the Charkop Payal Cooperative Housing Society Ltd. For issue of duplicate share certificate. The Charkop Paval cooperative housing society itd. is hereby notifying general public of the same and suggest to submit their objection/ objections if any for issue of above said certificate if any till 31st may 2022.If Charkop Payal cooperative housing society itd. does not receive any objection till above date, shall issue the said duplicate share cartificate to lete Mrs. Netini Suresh Pathak & Mr. Suresh Sudhir Pathak thereafter, no claims objections shall be entertained/taken in to consideration. Hon. Secretary

Hon. Chairman Hon. Treasurer

सूचना

श्री. अविनाश नामदेव मोरे व श्रीमती उप अचिनाश मोरे हे रुतुगंधा को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पत्ताः विकास नगर, किवळे, देहू रोड, पुणे – ४१२१०१ या सोसायटीचे सदस्य होते. आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र. सी−३०२ आणि रु. ५०/- चे दहा शेअर्सचे संयुक्त धारक होते श्री. अविनास नामदेव मोरे यांचे ३१.०१.२०१८ रोजी निधन झाले. श्री. अविनाश नामदेव मोरे यांच्या हयातीत त्यांनी कोणतेही वारसदार नेमले नव्हते. श्रीमती उषा अविनाश मोरे यांनी त्यांच्या नावे मयत सदस्याची सदर मालमत्तेचे ५० टक्के अर व हित हस्तातरणासाठी अर्ज केला आहे सोसायटी याद्दारे, वारसदार किंवा अन्य दावेदार, आक्षेपकर्ता यांच्याकडून मयत सदस्याचे ५० टके शेअर्स व हित हस्तांतरणासह सोसायटीचे मांडवल मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणासह त्यांचे दावा पृष्ठर्थ दस्तावेजांच्या सत्य प्रमाणित प्रतिसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ८ (आठ) दिवसात दावा/ आक्षेप मागवित आहेत.जर विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीकडन उप-विधी अंतर्गत तस्तुदीप्रमाणे व्यवहार केला जाईल.

च्या चतीने च करिता मे. रुतुगंधा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. सचिव दिनांक:११.०५.२०२२ ठिकाण: पुणे

जाहिर सुचना

स्व. बाळू सावळा पिंजारी ह्या

सीटीएस ३ विजय एसआरए हो.सोसायटी लि. नेहरु नगर, दत्त मंदिर जबळ, कुर्ला (पू) मुंबई - ४०००२४ येथे फ्लेट नं बी ३०५, तीसरा मजला, चे मालक असून त्यांचे २०.११.२०१३ रोजी कोणतेही नावनिर्देश न करता निधन झाले आहे सोसायटी या ह्याद्वारे सोसायटीच्या भांडवल मालमत्तेमधील मयत सभासदाचे नमुद समभाग आणि स्वास्थ्य हस्तांतरित करण्यासाठी वारस किंवा वारसांकडून किंवा अन्य दावेदार / दावेदारांकडून हरकतदार / हरकतदारांकडून सोसायटी ह्याद्वारे सदर सूचनेच्या १४ (चौदा) दिवसांच्या आत सोसायटीच्या भांडवल / मालमत्तेमधील मयत सभासदांचे नमूद समभाग आणि स्वास्थ्य हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्या / तिच्या / त्यांच्या दाव्यांच्या / हरकतींच्या संदर्भात असणारी कागदपत्रे आणि पुरावे मागवित आहेत. जर कोणतेही दावे / हरकती सोसायटीद्वारे प्राप्त न झाल्यास सोसायटीच्या भांडवल / गुंतवणुकी मधील मयत सदस्यांचे नमूव समभाग आणि स्वास्थ्य सोसायटीच्या उपवीधींच्या अंतर्गत हस्तांतरित करण्यात येतील. सोसायटीच्य नोंदणीकृत उपवीधींचे प्रत दावेदार / हरकत ह्यांच्यादारे पाहणीसाठी सोसायटीच्या कार्यालयामध्ये / सोसायटीचे सचिव ह्यांच्याकडे सूचनेच्या प्रसिद्धीपासून विहित कालावधीपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये सकाळी ११.०० वा ते सायं. ५.०० वा. पर्यंत उपलब्ध आहेत.

दि सीटीएस ३ विजय एसआरए हाऊसिंग सोसायटी लि. करीता आणि तयांच्या वतीने

सही/-अध्यक्ष सचिव खजिनदार स्थळ : मुंबई दिनांक : ११.०५.२०२२

जाहीर सूचना

श्रीमती गीता गजानन शहाणे या योगानंद को.हौ.सो.लि., फ्लॅट क्र. २ए-४३ एल.टी. रोड, बिझरा नाका, बोरीबली (प), मुंबई – ४०००९१ या सोसायटीच्या प्रदस्या व निवासी असून त्यांनी अनुक्रमांक १००१ ते १०२५ धारक मूळ भागप्रमाणपत्र क्र. ०४१ हे हरविले/गहाळ झाल्याचे

कळविले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत अधिभार, तारण, मालकीहक, बक्षीस केंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात त्यांचे दावा संदर्भात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत वर देलेल्या पत्त्यावर कळवावे. जर १५ देवसांत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास ो त्याग केले आहे, असे समजले जाईल आणि सोसायटीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वेतरणाची प्रक्रिया केली जाईल.

द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणानंतर मूळ भागप्रमाणपत्र रद्द ठरविले जाईल आणि जर कोणी व्यक्ती मूळ भागप्रमाणपत्रासह व्यवहार करीत असल्यास तो त्यां**नी** स्वतःच्या जोखीम, मुल्य व परिणामावर करावा आणि त्याकरिता सोसायटी जबाबदार असणार नाही.

मही/ दिनांकः ११.०५.२०२२ सचिव योगानंद कोहौसोलि.

NOTICE , Harjot Kaur Chanderpal, am in poes

of the premises at Shop no 8, Tilak Naga Gurukripa Co-operative Housing Society ilak Nagar Chembur West Mumbai, 40008 and all my belongings, belonging to Harjo Kaur Decor Stylists and Harjot Kaur Deco LLP are all kept over there and anybody whi touches or tries to remove these belonging shall be responsible for crime, theft and also for civil damages. All authorities may take note of this that I cannot be dispos and nor by belongings can be taken out from my premises without due process of lew Further, please note that the shop is owne by my husband Mr Charanjeet Chanderpa who by family lien has become owner an has over paid the price of this shop as well a Flat premises at 73, A 805, Gangotr Mumbal 89 to Radha Kishan Gehi, I installments and all documents of bot premises are mortgaged with him. Pleas premises with the consent of my husband to vhom I have paid a huge amount release out of the proceeds that my mother had oc from the bungalow she sold in Punjab. All the authorities may take note that I am the lawful occupant of the said premises.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. राजाराम रामनाथ हे खालील अनुसुचीत नमद मालमत्तेचे मालक आहेत.

माझे अशिलांनी नमद केले आहे की, <mark>जयंतीलाल</mark> नाज अरतिसाना पुता, मणितात मोहनलात मुता व निरंजन मोहनतात मुता, विक्रेता प्रश्नकार, एक माग आणि प्रेमचंद शिवजी शाह, निश्चिती पश्चकार, द्वितीय माग आणि दी. गीतसरिता कोहोसोलि., खरेदीदार पश्चकार, प्रन्य भाग यांच्या दरम्यान जमीन सर्व्हे क्र. ३०६/ ३०७ सीटीएस के ७७९ डॉ राजेंट प्रसाद रोड मुलुंड (प.), मुंबई- ४०००८० (सदर मालमत्ता या जागेबाबत दि. २९ नोव्हेंबर १९७१ (बीओएम-आर-५५०७-१९७१) रोजीचे करारनामाची प्रत निष्पारित करण्यात आली होती.

माझ्या अशिलांनी नमूद केले आहे की, सद प्लॉटवर इमारत बांधण्याची आवश्यक अनुमती गीतसरिता कोहौसोलि. यांनी घेतली होती.

माझ्या अशिलांनी नमूद केले आहे की, सदर इमारतीच्या खरेदीदारांनी गीतसरिता कोहौसोति. ग नावाअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापित केली, सदर सोसायटीने एस. व्ही. सुब्रमण्यम यांच्या नावे वाटप करारनामा केला आणि दि. १० ऑक्ट्रोबर् १९७२ रोजीचे मागप्रमाणपत्र क्र. १३

माझ्या अशिलांनी नमुद्र केले आहे की, गीतसरिता कोहौसोति. व एस. व्ही. सुब्रमण्यम यांच्या दरम्यान झालेला मुळ वाटप करारनामा हखला आहे आणि रोधि घेऊनही सापडलेला नाही. माझ्या अशिलांनी नमूद केले आहे की, सदर फलॅट श्री. राजाराम ामनाथ यांच्या नावे दि. १५ जुतै, १९८२ रोजी इस्तांतरित करण्यात आला.

माझ्या अशिलांना परत फेडीचे प्रतिभृतीसाठी वित्तीय संस्थेकडे सदर फ्लॅट तारण ठेवण्याची

आम्ही येथे नमूद करीत आहोत की, सदर मालमत्तेबाबत कायदेशीर अधिकार. विक्री. तारण नाडेपट्टा, मालकी हक, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कायदेशीर वारसदार. अन्य व्यक्तीना कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावा सर्व आवश्यक दस्तावेजी ग्राव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ विवसात खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे प्रन्यथा अशा व्यक्तींचे दावा काही असल्यार त्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तींचे दावा असल्यास ते त्यार केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

वर संदर्भीत अनुसुची

फ्लॅट क्र. ५, तळमजला, क्षेत्रफळ ३६० चौ.फू., गीतसरिता कोहोसोलि. म्हणून ब्लात इमारत, जमीन नव्हें क्र.३०६/३०७, सीटीएस क्र. ८७९, डॉ. रार्जेंद्र प्रसाद रोड, मुलुंड (प.), मुंबई- ४०००८० विनांक: ११.०५.२०२२ ठिकाणः मुंबई ॲड. राजेश शर्मा

वुकान क्र.२, गुप्ता कंपाऊंड, स्टेशन रोड, रजिस्ट्रेशन कार्यालया समोर, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४.

CLARIANT

Clariant Chemicals (India) Limited CIN: L24110MH1956PLC010806

Regd. Office: Reliable Tech Park, Gut No. 31, Village Elthan Off Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708

Phone: (+91) 22 7125 1000; E-mail: investor relations India@clariant.com Website: www.clariant.com/pigments

NOTICE

Notice is hereby given that the shareholders/claimants of shareholders of the following equity share certificates issued by the Company have reported the loss and applied to the Company for issue of duplicate share certificate. Any claim by any person in respect of these shares of the face value of Rs.10/each should be lodged at the Registered Office within one month from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate in respect of the said shares.

18385758 to 8028 163 18385920
4

Place : Mumbai Date : May 11, 2022

Amee Josh **Company Secretary**

POONAWALLA HOUSING

पुनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मागणी सूचना सरफायसी कायदा (पुर्वीची मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) २००२ चे कलम नोंदणीकृत कार्यालय: ६०२, ६वा मजला, झिरो वन आयटी पार्क, १३(२) अन्वये अ.क्र.७९/१, घोरपडी, मुंधवा रोड, पुणे-४११०३६.

तुम्ही खाली नमुद केलेले कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांनी **मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, एमएचएफएल आता पुनावाला हाऊसिं फायनान्स लिमिटेड (पीएचएफएल)** म्हणून ज्ञात, यांच्याकडून तुमचे स्थावर मालमत्ता तारण ठेवण्याद्वारे कर्ज उपलब्ध करून पेतले होते आणि त्याची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे. तुम्ही कसूर केली असल्याने तुमचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनाश्चियल ॲसेटस् ॲन्ड एनफोसीनेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲवट २००२ च्या कलम १३(२) अन्वये थकबाकी रकम वसुलीकरिता सदर करारनामहासार मागणी सूचना वितरीत केली होती, ती नीटीस ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आहे. म्हणून यामधील सर्व घटक हे कायश्चाच्या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) रुल्स, २००२ चे नियम ३(१) अन्वये प्रकाशित करण्यात आली तसेच अन्य पर्यायी सेवासुद्धा बजावण्यात आली.

कर्जदार, सहकर्जदार, हमीदार, प्रतिभृती, थकबाकी देयके, कलम १३(२) अन्वये पाठविलेली मागणी सूचना आणि दावा केलेली रकम खालीलप्रमाणे

अ. क्र.	कर्जदार, सहकर्जदार, जामिनदारांचे नाव व कर्ज रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक	देय स्क्रम (रु.)
१	संतोषकुमार जैसवाल, गीता संतोष जैसवाल कर्ज रक्जम रु.११,०५,०००/ – कर्ज क्र. MH/0235/H/18/100180	पलंट क्र.४०६, ४था मजला, बिल्डिंग क्र. २, श्रीजी निसर्ग फेज-१ म्हणून ज्ञात उमारत, मालमता क्र. ११९/२ बी, ११९/१सी, गाव एरंजाद, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, कुळगाव - बदलापूर नगर परिषदेच्या मर्थादित, नोंदणी जिल्हा ठाणे, उपनोंदणी जिल्हा, उल्हासनगर-२ येथील जागेचे सर्व भाग व खंड	03.08.3033	रु.१२,०१,४५९.१० (रुप्ये बारा लाख एक हजार चारशे एकोणसाठ आणि पैसे दहा फक्त) तसेच १२.५०% दराने रक्कम जमा होईपर्यंत पुढील ळ्याज.
?	धरम दिनेश सिंग, रेखा दिनेश सिंग, दिनेश जे. सिंग कर्ज रक्जम रु.२०,०४,९१३.९१/ – कर्ज क. HL/0458/H/17/100069	फ्टॉट क्र. 00१, तळमजला, डी विंग, क्षेत्रफळ सुमरे ७१० चौ.फू. (बिल्टअप), बाल्कनी क्षेत्रासह, श्री मणीकंदन को-ऑपहोसोलि., जमीन सर्व्हें क्र. १५, हिस्सा क्र. ४, सीटीएस क्र. ६३/१३, गाव कोहोज खुंटवली, अंबरनाथ (प.), ता. अंबरनाथ, जि. ठाणे, महाराष्ट्र राज्य, अंबरनाथ नगरपालिकेच्या मर्यादित, नोंदणी जिल्हा ठाणे, उप नोंदणी जिल्हा उल्हासनगर येथील तारण मालमतेचे सर्व भाग व खंड	१७.०इ.२०२२	रु.२०,७६,७५४.७८ (रुपये वीस लाख साहत्स हजार सातरो चोपन्न आणि पैसे अठ्याहत्तर फक्त) तसेच १३.३०% दराने रक्कम जमा होईपर्यंत पुढील व्याज.

तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली मागणी रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याजासह पुरान करणास तुम्हाला कळविष्यात येत आहे. वर नामुद्र केलेल्या प्रतिभूतीवर कायद्याअतर्गत कारवाई करण्याचे अधिकार खालील स्वाक्षरीकर्त्याकडून वापरले बातील. कृपया नींद्र असावी की, सदर कायद्याचे कलम १३(१३) नुसार आमच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय विक्री, माडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूतींचे हस्तांतर करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

दिनांकः ११.०५.२०२२ विकाण : ठाणे

पुनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरि (पुर्वीची मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड प्राधिकृत अधिका

PUBLIC NOTICE I have lost my Original Flat registered agreement of below mentioned address wife's death certificate. alongwith property tax documents and documents related to court papers in auto on my way back from Sahar Airport International.

Founder Inform at: Contact : Gazanfar Ali Khan Add: B/12 Pallavi Beach Angel, Ruia Park, Juhu, Mumbai - 400049 Tel: 9821361666

शुद्धीपत्रक

दिनांक १० मे, २०२२ रोजी मुंबई लक्षदीप या वृत्तपत्रात प्रकाशित रोहन जे. चोथानी या जाहिरातीत अशिलाचे नाव श्रीमती नंदिनी मोहन सावंत असे प्रकाशित झाले आहे. तरी कृपया ते नाव श्रीमती नंदिनी मोहन सामंत असे वाचावे. अन्य मजकूरात काही बदल नाही. गैरसोयीबद्दल दिलगिरी.

SUPRA PACIFIC MANAGEMENT CONSULTANCY LIMITED

CIN: 1.74140MH1989PLC039547

Registered Office: No: 3, Ground Floor, Building No: 12, Arrar Niketan Nr. JB Nagar Post Office, JB Nagar, Andheri East Murnbai City MH 400059 CORRIGENDUM /ADDENDUM TO NOTICE OF POSTAL BALLOT DATED 12.04.2022

his Corrigendum has been issued to correct the following in the notice of postal ballot date 2.04.2022 issued by the Company; The Minimum issue price has been changed to "Rs. 29.60 (Twenty Nine Rupees and Sixty paise Only)" from "26.50/- (Twenty Six Rupees and Fifty paise Only)" wherever appears in the notice of postal ballot dated 12.04.2022.

notice of postal ballot dated 12.04.2022.

Consequent to the said change in minimum issue price, the premium amount has been changed to "Rs. 19.60/- per share" from "Rs. 16.50/- per share" and consequently the total number of shares proposed for issue has been changed to "18.20.97" Equity shares from "24.15.500" Equity shares and aggregate consideration has been changed to Rs. 6.40.22.047 (Six Crores Forty Lakhs Twenty Two Thousand Forty Seven) from "Rs. 6.40.22.122 (Six Crores Forty Lakhs Twenty Two Thousand One Hundled and Twenty Two)" wherever appears in the notice of postal ballot dated 12.04.2022. Accordingly, the number of shares proposed to be allotted to each inclinificulal allottees, the respective percentage of shares to be allotted, post issue promoter and public shareholding are also changed wherever appears in the postal ballot notice dated 12.04.2022.

The pre shareholding of Mr. Abidh Abubakkar has been chassed to "Continue the continue of the c

ballot notice dated 12.04.2022.

The pre shareholding of Mr. Abidh Abubakkar has been changed to "102" instead of "Nil wherever appears in the postal ballot notice dated 12.04.2022.

Relevant date has been changed to "Inuscay 21.04.2022" from "Friday, 22.04.2022" whereve appears in the notice of postal ballot dated 12.04.2022.

Berial No. C and E in the explanatory statement of postal ballot.

Addition of Status of Shareholders / Category -Pre and Post - in the explanatory statemer under serial No. M.

under serial No. M. Added weblink - https://suprapaoifio.com/wp-content/uploads/2022/05/COMPLIANCE-CERTIFICATE-.pdf of Certifloate of Practicing Company Secretary under Serial No. T in the explanatory statement and weblink https://suprapaoific.com/wp-content/uploads/2022/05/Valuation-Report-Supra-Paoific-04-05-2022.pdf for Independent Auditors Valuation Report as per 166A of SEBI(ICDR) Regulation, 2018 The post issue Number of shares with Percentage under item M in the explanatory stateme

in the notice of postal ballot of Mr. Abidh Abubakkar and Mr. Joby George has been change to 30886 (0.30%) and 837525 (5.92%) from 33784 (0.30%) and 179055 (1.59%) respectively ie corrigendum should be read with the postal ballot as mentioned above and the shareholder e requested to consider the resolution keeping in view of the above mentioned corrections

For Supra Pacific Management Consulta

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BORIVALI DIVISION AT DINDOSHI, GOREGAON, MUMBAI **SUMMARY CIVIL SUIT NO 1063 OF 2021** AMISH ANANTRAI MODI Adult, Occupation.: Business Having his address at B-404, Jyoti Tower,

S.V. Road, Kandivali (West), Mumbai-400 067PLAINTIFF Versus BHOGILAL BHAVAN GOHIL Adult, having address at 58, Krishna Niwas, Room No. 1, Ground Floor, Walkeshwar, Mumbai - 400 004.)...DEFENDANT

BHAGVAN BHOGILAL GOHIL (The Defendant above named)

Take Notice that, this Hon'ble Court will be moved before this Shri S. S. Oza J. presiding in the Court Room No. 2 on 05-07-2022 at 11 O'clock in the forenoon by he above named Plaintiff for the following reliefs: The Plaintiff, therefore, prays

That this Hon'ble Court be pleased to order, decree and direct the Defendant to pay to the Plaintiff a sum of Rs. 11,01,000/- (Rupees Eleven Lacs One Thousand Only) together with interest @ 18% per annum and Defendant be further ordered and directed to pay further interest @ 18% per annum on the said sum of Rs. 11,01,000/- (Rupees Eleven Lacs One Thousand Only) from filling of the date of filling of the Suit till payment and/or realization and costs of the Suit. Given this under my hand & seal & this Hon'ble Court. Dated this 09th day of May 2022 Sd/-

Sealer,

For Registrar, City Civil Court, Borivali Division Sd/-Seal

This 09th day of May 2022 ADV. SURAJ R. SHUKLA dvocates for the Plaintiff Off.: Chamber No. 36-A, Darashaw Bulding, Jambulwadi, Dhobitalao, Mumbai-400 002.

NOTICE

GLAXOSMITHKLINE PHARMACEUTICALS LIMITED (Regd. Office: Dr Annie Besant Road, Worli, Mumbai 400030)

This is to inform the general public that Original Share Certificates issued by GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited, the details of which are as mentioned below, have been lost/misplaced and an application has been made by the holder(s) for issuance of duplicate Share Certificate(s) in respect

Names(s) of Shareholders	FOLIO NO.	CERTIFICATE NO.	DISTINCTIVE NOS. (FROM)	DISTINCTIVE NOS. (TO)	NO OF SHARES
1) Mahendra	0070073	1) 21750	6067676	6067695	20
Fulchand		2) 21763	6067936	6067955	20
Sundesha		3) 69188	6067986	6067995	10
		4) 96507			
		to 96509	10364714	10364863	150
2) Meena		5) 96608	10367494	10367543	50
Mahendra		6) 176914	355761	355780	20
Sundesha		7) 177058	360641	360650	10
		8) 177084	361521	361540	20
		9) 287879			
		to 287880	16579495	16579594	100
		10) 302693	17170495	17170544	50
		11) 684399	Appropriate Control of the Section of Management (Section of Managem	The second Association of Conservation	0,000
		to 684455	33076240	33078831	2592
		10) 1004500	170000004	170000005	2040

12) 1284502 | 170995254 | 170998295 | 3042 Any person who has claim in respect of the said shares or objection to the issuance of the duplicate Share Certificate(s) shall lodge such claim or objection with the Company at its Registered Office within 15 (fifteen) days from the date of publication of this notice or else the Company will proceed to issue duplicate Share Certificate(s) in favour of the holder(s) without any further delay.

Name(s) of the Holder 1) Mahendra Fulchand Sundesha Place · Mumbai Date: 11/05/2022 2) Meena Mahendra Sundesha

₹र्राट्ट व्हर्टोझ ॲडव्हर्टायझिंग लिमिटेड

कांपरिट श्रीकव्य क्रमांकः एल०४१२०एमएय२०१२पीएलसी२२६८२३ नोंचनीकृत श्रीवि कांपरिट कार्यालयः ६०२, एव्हियर निर्मल गॅलेवसी, समीर, जन्मन श्रेंड जन्मन, एलबीएस मार्ग, मुलुंड (पक्षिम), सुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०० ०८०; **रूद**ः +९१ २२ ६१४२ ६०३०; **रेज्यः** +९१ २२ ६१४२ ६०६१ **वेबसार्टः** www.vertoz.com; **१-ये**ल : compliance@vertoz.com

टपाल मतदान सूचना

याद्वारे सूचना वेष्यात येत आहे की कंपनी कावता, २०१२ (अधिनियम) च्या कतम ११० ओणि इतर लागू तरहतींचे पालन करून, कंपनी (व्यवस्थीपन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या सहवाधिता नियम २२ आणि सिक्सुरिटीन औड एक्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ्ववस्थान आणि क्रियालोकर रिकायस्ट्रिय), रेयुलेरम्ब, २०१५ च्या तत्त्रुतीतुःसारकंजनि मंगळवार, २० मे, २०२२ रोजी स्पष्टीकरणात्मक अधिकारोगल अभिनि क्रियलोकर रिकायस्ट्रिय), रेयुलेरम्ब, २०१५ च्या तत्त्रुतीतुःसारकंजनि मंगळवार, २० मे, २०२२ रोजी स्पष्टीकरणात्मक क्षियात्मक ट्याल मतदान स्वना पादवस्थाचे काम पूर्ण केले आहेत, टाक्सण तत्त्राल सूचना सर्व सदस्यांना पाठवरणी जात आहे, ज्यांची नाव सहस्यांच्या नोर्पणीरूपे/ लाभार्थी मालकांच्या यातीत नमृद्र आहेत, निक्षक आणि हस्यांतर प्रतिस्थि (आह्टीए) कडूल ग्रुकलार, ६ मे २०२२ ोजी (कट-ऑफ तारीख) कामकाजाची वेळ संपल्यानंतर प्राप्त झाली, टपाल मतदान सूचनेत नमूद केलेले विशेष व्यवसाय पास करण्याकरित श्री. उमाशंकर होगडे (एसीएव २२२३३, सीऔपी ११९६२) चे मालक यू, क्षेगडे ऑड ऑसीसिएइस, कंगनी सचिव यांची ट्याल मतदान बोटिंग ऑपि ई-बोटिंग प्रक्रिया संचालित करण्यकरिता तगसनीय सण्य निष्ठाती करण्यात आंती ऑडे. सिक्युटिंग्डी ऑड एक्सचेंब बॉडे ऐंग्र इडिया (लिटिंग ऑक्टिंग्लेग्डर ऑपि फिटमजेंबर एकिएसपेंग्डर), येखुलेक्स, २०५५ च्या विस्ताप २५ थे चालन करन, वेस्कचेंबर हुस्पारित केने गेरी ऑपिकास्टाच्या कलम १०८ च्या तरहर्तीचुसार सहसाधिता कंगनी (व्यवस्थापन ऑपि प्रशासन) नियम, २०१४, कंगनीने ऑफ्ट्या सदस्यांकरिता ई-वोटिंग सुविधा टेवली आहे. या उदेशाकरिता, कंपनीने केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (केफिन टेक) ची सेवा प्रदान केली आहे ज्यासुळे सदस्यान यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देता यावे यासाठी त्यांना ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

च्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किया डिपॉब्रिटरीहारे टेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नॉववले गेले आहे, म्हणने शुक्रवार, ६ मे २०२२ रोजी केवळ रिमोट ई-व्होटिगाहारे तसेच प्रत्यक्षे टपाल मतदानाहारे मतदान करण्याच्य सुविधेचा लाभ घेच्यास पात्र असेल. कट ऑफ तारखेला सदस्न नसलेल्या व्यक्तिने ही सूचना केवळ माहितीच्या उदेशाने हाताळली पाहिने बी. प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक मार्च्यमात्त् मतदान गुरुवार, १२ मे २०२२ रोजी स.९.०० वा. सुरू होईल आणि शनिवार, ११ जून २०२२

ई-मतदानासाठी तपशीलवार प्रक्रिया/सूचना टपाल मतदान सूचनेचा भाग आहेत. या संदर्भात, सभासदांना सूचित करण्यात येते की:

सी. शानिवार, ११ जून २०२२ ग्रेजी सार्च. ५,०० वा. नंतर प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रानिक माध्यमातून मतदान करतायेगार नाही. विलेल्या तारखेच्या पुढे प्राप्त झालेली कोणतीही टपाल मतदान वैश्व मानली जागार नाही आणि ई-वोटिंग सुविश्वा ही तारीख आणि वेळेच्या पुढे अक्षम केली जाईल.

कर-ऑफ तरखेतुसार सरप्यास टगाल मतदान सूचना निम्ळल्यास, कंगनीच्या नोंदगीकृत कार्योलयात कंगनीला लिंदू राकतो किंवा झेल: compliance@vertoz.com वर त्यांचा फोलिओं/डीपी ओयडी आणि वलायंट आयडी कमांक नमूत करून आणि त्याची इंग्लिकेटप्रत प्राप्त करा. टपाल मत्त्वानाशी संबंधित कोणतीही तकार सुश्री झील शाह, कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना compliance@vertoz.com किंवा दुरुवनी +९९ ०२२ ६९४२६०७९ वर संपर्क केली जाऊ शकते. ई-न्होटिंग संबंध

कोणत्याही शंका किया समस्यासाठी, हुम्ही भागभाकांसाठी वारावार विचारते जाणारे प्रत (एकएक्यू) भौणि भागभाकांसाठी https://evoting.klintech.com येथे अञ्चलोड विभागात उपलब्ध ई-व्होटिंग युक्त मंद्रुअल पहा किया केफिलटेक च्या टोल की कमांक १८००-३४-५४-००१ वर् कॉल करा किया einward.ris@klintech.com किया evoting@klintech.com वर ई-मेल वर विनंती पाठवा जेणे करून त्यांना समस्या सोडवता येतील, जर काही असल्यास. अधिक तपशील कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत जसे की www.vertoz.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटव म्हणजेच https://www.nseindia.com/. टपाल मतदानाचा निकाल कंपनीच्या अव्यक्षांद्वारे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सोमवार, १३ जून २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी सार्य

५,०० वा.पर्यंत जाहीर केला जाईल. तपासनीसाच्या अहवालासह सदर निकाल कंपनीच्या वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील म्हणजे

w.vertoz.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळवले जाईल. व्हर्टोच ऑडव्हर्टायझिंग लिपिटेडकरित

कंपनी सचिव आणि अंद्रपालन अधिक

ठिकागः मुंबई विनांक : १० मे २०२२

प्रवस्थात का : ए५१७०